

कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर या आस्थापनांना सुधारित वेतनसंरचना लागू करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

उद्योग ऊर्जा व कामगार विभाग

शासन शुध्दीपत्रक क्र. एमएलआय-०३१९/प्र.क्र.१९/काम-६

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.

दिनांक : २२ मार्च, २०२२

- संदर्भ:** १) उद्योग,ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय समक्रमांक,दि.१७/०८/२०२१.
२) संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था यांचे पत्र क्र. मश्रविसं/९९९, दि.०४/१०/२०२१.

शासन शुध्दीपत्रक :-

उपरोक्त संदर्भाधीन क्रमांक १ च्या शासन निर्णयान्वये कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था नागपूर येथील ७ अध्यापकीय पदांना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या धर्तीवर ७ व्या वेतन आयोगाची सुधारीत वेतन संरचना लागू करण्यात आली आहे. आता ऑनलाईन वेतन प्रणालीवर वेतन निश्चिती करण्यासाठी सदरहू शासन निर्णयासोबतच्या सहपत्रासोबत Pay Matrix तक्त्याचा समावेश होण्याबाबत तसेच उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर या पदाची यापूर्वी ६ व्या वेतन आयोगानुसार नमूद केलेली विद्यमान वेतनश्रेणी Pay Band रु.१५६००-३९१०० AGP रु.८०००/- च्या ऐवजी Pay Band रु.३७४००-६७००० AGP ९,०००/- अशी सुधारणा करण्याबाबत लेखा व कोषागार संचालनालयाने सूचीत केल्याचे संदर्भाधीन क्र.२ च्या पत्रान्वये संचालक, कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई यांनी कळविले आहे. त्यास अनुसरून संदर्भ क्र.१ येथील दि.१७/०८/२०२१ रोजीच्या शासन निर्णयासोबतच्या सहपत्रातील अ.क्र.४ येथील उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर (सहयोगी प्राध्यापक समकक्ष) या पदाची ६ व्या वेतन आयोगानुसार नमूद केलेली विद्यमान वेतनश्रेणी Pay Band रु.१५६००-३९१०० AGP रु.८०००/- च्या ऐवजी Pay Band रु.३७४००-६७००० AGP रु.९,०००/- अशी वाचण्यात यावी. तसेच कै.नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई आणि प्रादेशिक कामगार संस्था नागपूर येथील अध्यापकीय पदांचा ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनस्तर दर्शविणारा तक्ता या शुध्दीपत्रकासोबत जोडण्यात येत आहे.

२. सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संकेतांक २०२२०३२२११४९१०२२१० असा आहे. हे शुध्दीपत्रक डिजिटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(श.मा.साठे)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत -

- १) मा.मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
- २) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ३) मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.
- ४) मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, उ.ऊ.व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ६) संचालक, कै. नारायण मेघाजी लोखंडे महाराष्ट्र श्रम विज्ञान संस्था, मुंबई,
- ७) उपसंचालक, प्रादेशिक कामगार संस्था, नागपूर,
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र- १/२ (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरीक्षा), मुंबई/नागपूर,
- ९) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
- १०) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
- ११) जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर,
- १२) वित्त विभाग (कार्यासन सेवा-९), मंत्रालय, मुंबई-३२.,
- १३) उच्च व तंत्र शिक्षण विभाग (युएनआय-१), मंत्रालय, मुंबई-३२.,
- १४) निवडनस्ती (कामगार-६).

शासन शुध्दीपत्रक क्र.एमएलआय-०३१९/प्र.क्र.१९/काम-६, दि. २२/०३/२०२२ सोबतचा
वेतन स्तर दर्शविणारा तक्ता

Appendix I

Pay Matrix

Pay Band (Rs.)	15,600-39,100			37,400-67,000		67,000-79,000
Grade Pay (Rs.)	6,000	7,000	8,000	9,000	10,000	0
Index of Rationalization	2.67	2.67	2.67	2.67	2.72	2.72
Entry Pay (Rs.)	21,600	25,790	29,900	49,200	53,000	67,000
Academic Level	10	11	12	13A	14	15
Rationalized Entry Pay (Rs.)	57,700	68,900	79,800	1,31,400	1,44,200	1,82,200
1						
2	59,400	71,000	82,200	1,35,300	1,48,500	1,87,700
3	61,200	73,100	84,700	1,39,400	1,53,000	1,93,300
4	63,000	75,300	87,200	1,43,600	1,57,600	1,99,100
5	64,900	77,600	89,800	1,47,900	1,62,300	2,05,100
6	66,800	79,900	92,500	1,52,300	1,67,200	2,11,300
7	68,800	82,300	95,300	1,56,900	1,72,200	2,17,600
8	70,900	84,800	98,200	1,61,600	1,77,400	2,24,100
9	73,000	87,300	1,01,100	1,66,400	1,82,700	
10	75,200	89,900	1,04,100	1,71,400	1,88,200	
11	77,500	92,600	1,07,200	1,76,500	1,93,800	
12	79,800	95,400	1,10,400	1,81,800	1,99,600	
13	82,200	98,300	1,13,700	1,87,300	2,05,600	
14	84,700	1,01,200	1,17,100	1,92,900	2,11,800	
15	87,200	1,04,200	1,20,600	1,98,700	2,18,200	
16	89,800	1,07,300	1,24,200	2,04,700		
17	92,500	1,10,500	1,27,900	2,10,800		
18	95,300	1,13,800	1,31,700	2,17,100		
19	98,200	1,17,200	1,35,700			
20	1,01,100	1,20,700	1,39,800			
21	1,04,100	1,24,300	1,44,000			
22	1,07,200	1,28,000	1,48,300			
23	1,10,400	1,31,800	1,52,700			
24	1,13,700	1,35,800	1,57,300			
25	1,17,100	1,39,900	1,62,000			
26	1,20,600	1,44,100	1,66,900			
27	1,24,200	1,48,400	1,71,900			
28	1,27,900	1,52,900	1,77,100			

29	1,31,700	1,57,500	1,82,400			
30	1,35,700	1,62,200	1,87,900			
31	1,39,800	1,67,100	1,93,500			
32	1,44,000	1,72,100	1,99,300			
33	1,48,300	1,77,300	2,05,300			
34	1,52,700	1,82,600	2,11,500			
35	1,57,300	1,88,100				
36	1,62,000	1,93,700				
37	1,66,900	1,99,500				
38	1,71,900	2,05,500				
39	1,77,100					
40	1,82,400					

(श.मा.साठे)
सह सचिव, महाराष्ट्र शासन